

August 5, 2021

BSE Limited
P. J. Towers,
Dalal Street
Mumbai – 400 001

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051

Scrip Code: 532371 Scrip Symbol: TTML

Dear Sir/Madam,

Subject: Publication of Notice for Board Meeting

Pursuant to Regulation 47(3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please note that the notice of the Board meeting where financial results shall be discussed was published in Business Line and Navshakti on August 5, 2021. Copies of the same are enclosed for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For Tata Teleservices (Maharashtra) Limited

Vrusnali Dhamnaskar Company Secretary

Encl.: As stated above.

BoA gives conditional approval to BRICS' regional office at GIFT SEZ

Exemptions sought by unit to be provided if Dept of Revenue does not highlight concerns by Aug 9

AMITI SEN

New Delhi, August 4

The Board of Approval for SEZs has given a go-ahead for the setting up of the Indian Regional Office of the New Development Bank — the multilateral development bank set up by the BRICS grouping – at the GIFT IFSC SEZ, Gandhinagar.

However, the exemptions sought by the unit from several compliances, such as net foreign exchange earning, otherwise mandatory under SEZ rules, would be conditional to no objections raised by the Revenue Department to such exemptions within a stipulated period, per officials tracking the matter.

"The Board, after deliberations, decided to approve the proposal with the condition that the Department of Revenue may re-examine their



A file photo of Gujarat International Finance Tec-City (GIFT) at Gandhinagar REUTERS

views and highlight their concerns, if any, after due consultation with the Department of Economic Affairs on or before August 9," according to the minutes of the BoA meet ing on July 29.

The BRICS nations, comprising Brazil, Russia, India, China and South Africa, had endorsed the setting up of an Indian Regional Office of the NDB in a meeting of Foreign Ministers' in June this year. The NDB, which has its headquarters in Shanghai, was established in 2014, with the goal of meeting the financial constraints faced by emerging markets and developing economies to address infrastructure gaps and sustainable development needs.

BRICS summit next month The Department of Economic Affairs (DEA), in its submission to the BoA, had backed the setting up of the IRO with certain relaxations and exemptions on the ground that its operationalisation was one of the important agenda items of BRICS, 2021 under India's chairship. The announcement of operationalisation of IRO is expected to be made in the BRICS Lenders Summit to be held on September 9.

Apart from exemption sought from the mandatory norm of being NFE positive (the foreign exchange earned should be more than foreign exchange spent), it was also proposed that exemptions be given from providing details of bank account, PAN and IEC number, equity including foreign investment, directors and items of manufacture/service activity etc.

The Department of Revenue flagged its reservations on exemptions sought by the unit for several compliances under the SEZ law which are otherwise mandatory for all the units in SEZ. following which the BoA asked it to consult the DEA and submits its concerns by August 9.

"If the Revenue Department does not submit its concerns to the BoA by August 9, the conditional approval to the proposal for grant of exemptions to the IRO would be treated as a regular approval," the official

DICGC Bill aims to protect small depositors, says Finance Minister

Rajya Sabha passes Bill without debate

OUR BUREAU

New Delhi, August 4 The Rajya Sabha passed the Deposit Insurance and Credit Corporation (Amendment) Bill on Wednesday. The Bill was passed without any major debate even as the Opposition members were on the Well of the House demanding a discussion on the Pegasus spyware is-

Piloting the Bill, Finance Minister Nirmala Sitharaman said the Bill is aimed at protecting small depositors. She also cited the example of Punjab and Maharashtra Cooperative (PMC) Bank, and said the provi-



Finance Minister Nirmala Sitharaman speaks in the Rajya Sabha during the Monsoon Session of Parliament, in New Delhi, on Wednesday PT

'Amended Limited Liability Partnership

sions in the Bill will also help the bank's depositors. Depositors in PMC Bank have been fighting to get their deposits back after the RBI imposed restrictions on the bank's operations for about two years.

Sitharaman proposed an amendment to Section 15 to enable the Deposit Insurance and Credit Guarantee Corporation to raise the ceiling on the premium amount with the previous approval of the RBI. 18A - to enable interim payment to be made by the corporation to depositors in those banks for whom any direction or prohibition or order or scheme, under any of the provisions of the Banking Regulation Act 1949 has been issued, imposing restrictions on depositors in the banks from accessing their deposits.

Sitharaman said the new Bill will help depositors of 23 cooperative banks that are under

"PMC Bank depositors will also benefit from this Bill," she said. Sitharaman, in her 2020 Budget Speech, had permitted the corporation to increase deposit insurance coverage for a depositor from ₹1 lakh to ₹5 lakh per depositor per bank.

CCI approves Carlyle Group-led investment in **PNB Housing**

OUR BUREAU

The Competition Commission of India (CCI) has approved the Carlyle Group-led ₹4,000-crore equity investment transaction in PNB Housing Finance Ltd (PNBHFL) even as the Securities and Appellate Tribunal (SAT) is yet to pronounce its verdict on the valuation controversy that the deal ran into recently.

Giving its "deemed approval" to the green channel notice on the combination - which involves Carlyle Group controlled Pluto Investments S.a.r.l and Salisbury Investments (Aditya Puri's family investment vehicle) acquiring up to 56.29 per cent stake (assuming full tendering and acceptance in the open offer), the competition watchdog noted that the proposed combination raises no risk of any appreciable adverse effect on competition under the competition law.

Under the deal announced on May 31, Carlyle Group alongside other investors were to infuse ₹4,000 crore capital into PNBHFL through preferential allotment of equity shares and warrants at ₹390 per share. However, this deal ran into rough weather after SEBI intervened and asked PNBHFL not to go ahead with the deal until the Housing Finance company undertakes valuation of its shares by an independent

PNBHFL later preferred an appeal before the SAT, which has reserved its order.

As part of the deal, Pluto Investments had agreed to invest upto ₹3,185 crore.

PNB Housing Q1 net zooms 91% sequentially to ₹243 crore

OUR BUREAU

PNB Housing Finance Ltd (PNBHFL) on Wednesday reported a consolidated net profit of ₹243 crore for the first quarter ended June 30, 2021. This is a 91.34 per cent increase over net profit of ₹127 crore in the previous March 2021 quarter.

However, on a year-on-year basis, the bottomline fell marginally in the first quarter this fiscal when compared to a net profit of ₹257 crore recorded in the same quarter last fiscal.

Total income down

Total income for the quarter under review decreased to ₹1,693 crore from ₹1,834 crore in the March quarter. In June quarter last fiscal, total income stood at ₹1,872 crore.

Commenting on the Q1 financial performance, Hardayal Prasad, Managing Director & CEO, said in a statement, "The second wave of Covid-19 impacted the business performance of the company as compared to last quarter. Despite this, the company recorded healthy profits and margins during the quarter."

RS clears amendments to AERA Act

With this Bill, air travel will be democratised, says Jyotiraditya Scindia

OUR BUREAU New Delhi, August 4

As Rajya Sabha too cleared the Airports Economic Regulatory Authority of India (Amendment) Bill on Wednesday, Union Civil Aviation Minister Jyotiraditya Scindia said air travel in the country will now be democratised.

Scindia said the Opposition had constructed only 75 airports in last 70 years and Narendra Modi Government increased it to 126 in the last six years. "With this Bill, we would democratise the air travel, we would take the airport to cities, where the rail connectivity has reached," he said. "Now small places such as Darbhanga (Bihar), Belgaum (Karnataka), Jharsuguda (Orissa), Rupsi (Assam), will have around 150 to 170 flights per week. This



The Modi government has increased the number of airports to 126 from 75 earlier, said Union Minister Jyotiraditya Scindia РТІ

is an ambitious Bbill, based on which a new foundation for development would be laid," Scindia added. Lok Sabha had passed the Bill earlier during the first week of monsoon session.

While participating in the debate, TRS MP KR Suresh Reddy said such a legislation was essential for the country as it will help the common man who uses air travel. He raised apprehensions about provisions such as clubbing of major airports with other ones.

"What are the criteria of clubbing the major and other airports, which he has

period last year.

₹1,693 crore recorded in the same

Asset quality of the bank showed

improvement on a y-o-y basis. Gross

NPA as a percentage of total ad-

vances declined to 7.97 per cent for

the first quarter of the current fiscal

from 8.34 per cent in the previous

year. However, net NPA marginally

increased to 3.69 per cent (3.44 per

cent) during the comparable period.

stood at ₹1,16,713 crore growing at 7.4

per cent Y-o-Y. While total deposits at

the end of first quarter stood at

₹64,398 crore, advances stood at

Total business as of June 2021

Karur Vysya Bank posts

₹109-cr net in first quarter

proposed in the Bill? Will this clubbing have any major impact on the classification of major international airports," he asked.

V Vijaysai Reddy of YSRCP pointed out that by clubbing profitable and nonprofitable airports as a group and offering as a package to the prospective bidders, the Bill will promote more airports in low volume areas, especially in rural locations. "It will lead to the simultaneous development of small airports and help expand the air connectivity in the country," he added.

ease of doing biz

Bill will improve

OUR BUREAU

New Delhi, August 4 The Rajya Sabha on Wednesday passed the Limited Liability Partnership (Amendment) Bill with a brief debate of 20 minutes.

Asserting that it is a "very timely Bill", Finance Minister Nirmala Sitharaman said it will help start-ups, professional limited liability partchartered countants and accountants.

"All of them will be be-

nefited by ease of doing business." Sitharaman said. The Opposition members

Act will help start-ups and CAs'

were protesting a discussion on Pegasus Spyware issue during the debate started at 2 pm on Wednesday. The Bill will decriminalise

12 offences under the law and help to improve ease of doing business by amending the Limited Liability Partnership (LLP) Act, 2008. Sitharaman said in the Statement of Objects and Reasons of the Bill that it was brought in view of the constant endeavour of the Centre to facilitate greater ease of living to law abiding corporates and to decriminalise certain provisions of the LLP Act.

Amendments The amendments include

introduction of the concept of "small limited liability partnership" in line with the concept of "small company" under the Companies Act, 2013.

It also amends certain sections of the Act so as to convert offences into civil defaults and to convert the nature of punishment provided in the said sections from fines to monetary penalties.

A new section 34A will be inserted to empower the Centre to prescribe the "Accounting Standards" or "Auditing Standards" for a class or classes of limited liability partnerships.

Section 39, in amended form, will deal with "compounding of offences" to authorise the Regional Director to compound any offence under this Act which is punishable with fine only.

New section 67A empowers the Centre to establish "Special Courts" for providing speedy trial of offences under the Act.

Dr Reddy's sells rights for Elyxyb in US, Canada

Under the terms of agreement, Dr Reddy's will receive \$6 million upfront upon closing followed by \$9 million one year from closing. Further, it is eligible to receive event based, sales based milestones and quarterly earn-out

OUR BUREAU

Pharma major Dr Reddy's Laboratories Ltd has entered into a definitive asset purchase agreement with BioDelivery Sciences International, Inc (BDSI) to sell its US and Canada territory rights for Elyxyb (celecoxib oral solution) 25

TATA

TATA TELESERVICES (MAHARASHTRA) LIMITED

Registered Office: D-26, TTC Industrial Area, MIDC Sanpada, P.O. Turbhe, Navi Mumbai – 400 703 CIN: L64200MH1995PLC086354 Tel.: 91 22 6661 5111 FAX: 91 22 6660 5517 e-mail: investor.relations@tatatel.co.in Website: www.tatateleservices.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulations 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of Tata Teleservices (Maharashtra) Limited is scheduled to be held on August 10, 2021, inter alia, to consider and approve Financial

This intimation is also available on the website of the Company http://www.tatateleservices.com/t-aboutus-ttml-investors.aspx as well as on the website of BSE Limited, www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited, www.nseindia.com.



Results for the quarter ended June 30, 2021.

For **TATA TELESERVICES (MAHARASHTRA) LIMITED**Place: Mumbai

Dated: August 4, 2021





Karur Vysya Bank on Wednesday pos-

ted a marginal growth in its first

The bank's net profit for the same

period last year stood at ₹106 crore.

Operating profit on a y-o-y basis fell

by ₹45 crore to ₹429 crore during Q1FY22. However, on a sequential

basis, the operating profit went up

by 72 per cent from ₹250 crore in

Total income dropped to ₹1,596 crore

in the April-June quarter as against

Q4FY21.

Total income drops

quarter net profit at ₹109 crore.

SRIKALAHASTHI PIPES LIMITED

CIN: L74999AP1991PLC013391; Phone: 08578 - 286650 - 655; email: companysecretary@srikalahasthipipes.com Website: www.srikalahasthipipes.com STATEMENT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30. 2021

(All amounts in Indian Rupees Lakhs Except per Share Da								
SI.			Year Ended					
No		June 30, 2021	March 31, 2021	June 30, 2020	March 31, 2021			
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)			
1	Total income from operations	43,747.18	47,450.82	20,415.52	150,258.53			
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	5,718.25	5,469.82	(1,039.80)	14,542.19			
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5,718.25	5,469.82	(1,039.80)	14,542.19			
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	4,320.01	3,977.68	(787.98)	10,365.23			
5	Total Comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	4,317.03	3,976.22	(791.47)	10,353.32			
6	Equity Share Capital	4,669.84	4,669.84	4,669.84	4,669.84			
7	Other Equity excluding Revaluation Reserve				1,44,029.52			
8	Earnings Per Share (EPS) of Rs. 10 each							
ı	Basic and Diluted EPS (in Rs.)	9.25	8.52	(1.69)	22.20			

Place: Chennai

Date: August 04, 2021

- The above is an extract of the detailed format of Quarter ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and also on the website of the Company at www.srikalahasthipipes.com
 - Previous periods' figures have been regrouped wherever appropriate to conform to current periods' presentation For SRIKALAHASTHI PIPES LIMITED

Gouri Shankar Rathi **Whole Time Director** (DIN 00083992)

Place : Chennai

Date: 04.08.2021

AVT Natural Products Limited

Regd. Office: 60, Rukmani Lakshmipathy Salai, Egmore, Chennai - 600008. Tele. Fax: 044-28584147, Email: avtnpl@avtnatural.com, Web: www.avtnatural.com, CIN: L15142TN1986PLC012780

NOTICE is hereby given that the Thirty Fifth Annual General Meeting of the Company will be held at 11:00 AM Indian Standard Time (IST) on Thursday the 26th Day of August 2021, through Video Conference (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the business, as set out in the notice of AGM, sent to the members by email.

In view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its

circular nos. 14/2020 and 17/2020 dated April 8, 2020 and April 13, 2020, circular no. 20/2020 dated Mav 5. 2020 and Circular no. 02/2021 dated January 13, 2021 and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 permitted the holding of the Annual General Meeting ("AGM") through VC /OAVM, without the physical presence of the Members at a common venue. Accordingly, the AGM of the company is also being held through VC to transact the business set forth in the Notice of the AGM. compliance with the above circulars, electronic copies of the notice of the AGM and Annual Report for

the financial year 2020-21has been sent to all the shareholders whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s) in the permitted mode on 4 $^{\scriptscriptstyle th}$ August 2021. The requirement of sending physical notice of the 35th AGM and Annual Report to the members have been disposed off with above circulars. Shareholders holding shares in dematerialized mode are requested to register their email address and mobile numbers by clicking the https://investors.cameoindia.com with the company's Registrar and Share Transfer Agent, Cameo Corporate Services Limited or email to

Shareholders are requested to update their bank account details with their depositories (where shares are held in dematerialised mode) and with Company's Registrar and Share Transfer Agent (where the shares are held in physical mode) to receive the dividend directly into their bank account.

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Company is providing remote e-Voting facility (remote e-voting) to all its members to cast their votes on all resolutions set out in the Notice of AGM. Additionally, the company is providing the facility of voting through e-voting platform provided by CDSL during the AGM $(\hbox{E-Voting}). \ Detailed \ procedure \ for \ remote \ e-voting \ / \ e-voting \ is \ provided \ in \ the \ Notice \ of \ AGM.$

The cut-off date for the purpose of remote e-voting or at the AGM is 19th August 2021.

- The remote e voting shall commence on 23.08.2021 at 9:00 AM and shall end on 25.08.2021 at 5:00 PM after which e-voting platform shall be disabled by CDSL.
- Those members, who shall be present in the AGM through VC / OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend / participate

in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after

the Notice has been sent electronically by the Company and holds shares as of the cut-off date; may obtain the login ID and password by sending a request to investor@cameoindia.com However, if he/she is already registered with CDSL for remote e-voting then he/she can use his/her existing User Id and password for casting their votes.

The Final Dividend of Re. 0.40 each as recommended by the Board of Directors of the company for the financial year ended 31st March 2021, at their meeting held on 30th June 2021, if approved by the members at their ensuing 35th Annual General Meeting convened on 26th August 2021 will be paid to eligible members on or after 30th August 2021. The said dividend, if approved by the members at the 35th AGM would be paid to all members whose names appear on the company's register of members as on cut-off date. The said dividend will be paid at par and would be electronically credited to the bank account of members. In view of this, members holding shares in demat mode are requested to update their Bank account details with their respective Depository Participants. Members holding shares in physical form are request to contact the RTA viz Cameo Corporate Services Limited as per details given in the AGM notice and comply with steps enumerated therein. In case of non-availability or non updation of bank account details of members, the company will despatch dividend warrants / dividend drafts to such members at their address registered with the company / RTA.

Members who would like to express their views / ask questions as a speaker at the meeting may pre-register themselves by sending a request from registered e-mail address mentioning their names DP ID, Client ID / Folio Number, PAN and mobile number to avtnpl@avtnatural.com 7 (seven) days prior to meeting. Only those members who have pre-registered themselves as speakers will be allowed to express their views / ask questions during the AGM. The company reserves the right to restrict the number of speakers depending on the availability of time for the AGM

Mr. V. Suresh, Practicing Company Secretary, Chennai has been appointed as Scrutinizer for the remote e-voting and the e-voting at AGM.

The notice of the 35th AGM and Annual Report for the financial year 2020-21 will also be made available on the Company's website at www.avtnatural.com, stock exchanges website at www.bseindia.com & www.nseindia.com and CDSL's website, at https://www.evotingindia.com.

In case of any queries relating to e-voting, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or email to helpdesk.evoting@cdslindia.com. Any grievance relating to e-voting facility, members may contact Mrs. R. Komalavalli, Sr. Manager, Cameo Corporate Services Limited, Subramaniam Building, No.1 Club House Road, Chennai -600002, Tel 044-28460390 or email:investor@cameoindia.com

Pursuant to Section 91 of the Companies Act 2013 read with applicable Rules and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 20th August 2021 to 26th August 2021 (both days inclusive) for annual closing and 35th AGM.

By order of the Board For AVT Natural Products Limited Sd/- (Sharon Josh) Company Secretary

कराडनवळील कार्वे येथे महादेव मंदिर जीर्णोद्धारावेळी आढळले प्राचीन भुयार

कराड / वार्ताहर

आहे.

मंदिराचा याआधी दोन वेळा जीर्णोद्धार करण्यात

आला आहे.मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून येथे आणखी नृतनीकरण करावयाचे असल्याने मंदिरासमोर असलेल्या मंडपाचे बांधकाम उतवरत असताना यातील कमानीसारखा असलेला भाग कोसळला.त्याठिकाणी जमीन काही प्रमाणात खचली होती.त्यानंतर दोन-तीन दिवस या परिसरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे हे काम बंद होते.त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा काम सुरू करण्यासाठी कामगार गेले असता त्यावेळी त्यांना तेथे मोठा खड्डा पडल्याचे निदर्शनास आले.हा खड्डा म्हणजेच हे भुयार असन या भ्याराचा आतील घेर सुमारे १० बाय १० आकाराचा आहे.विशेष म्हणजे या भुयाराच्या आत आणखी दोन वेगळ्या भुयारांचे मार्ग असल्याचे काही तरुणांच्या निदर्शनास आले.या भ्याराच्या मार्गावर

नक्षी असलेला दगड असून हा मार्ग नेमका कोणत्या दिशेला जात आहे,हे अद्यापही कळलेले नाही.या ठिकाणी अधिक उत्खणन केल्यास हे भुयार आहे अथवा एखाद्या जुन्या वाड्यातून निघाणारा गुप्त मार्ग आहे की याच मंदिरातील संपत्ती ठेवण्यासाठी तळघर आहे.याचा शोध घेता येणार आहे.मात्र यासाठी अधिक उत्खणन व तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच

चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान,याआधीही कार्वे गावाच्या परिसरात धान्याची पेव सापडल्याच्या घटना घडल्या आहेत.त्यामुळे हे धान्याचे पेव असावे असा समज होता.मात्र,त्या भ्याराच्या आतही आणखी मार्ग आढळल्याने याबाबतची उत्सुकता आणखिच

कराड / वार्ताहर

नको असलेल्या ठिकाणी बदली झाल्याने रात्री आत्महत्येचा इशारा देणारे पोलीस कर्मचारी विजय माळी हे मंगळ. ३ रोजी यवतेश्वर येथे बेश्द्भावस्थेत सापडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. वाहतक शाखेंचे पोलीस कर्मचारी विजय माळी यांनी मंगळवारी व्हिडिओ बनवला.या व्हिडिओच्या माध्यमातून ते म्हणाले,माझी बदली म्हसवड येथे झोली आहे. परंतु ते समक्ष मुलाखतीला गेले असता त्यांना शाहप्री किंवा डॉग स्कॉड या ठिकाणी बदली देण्यात आली.परंतु सोमवारी गॅजेट बाहेर पडले तेव्हा त्यांच्या नावापुढे म्हसवड पोलीस ठाणे दाखवले.

यामुळे त्यांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची समक्ष भेट घेत म्हसवड येथे दोन ड्रायव्हर आहेत.तसेच माझी

प्रकृती चांगली नसून मणका दुखत आहे. तसेच बीपी,शुगरचा त्रास असून साताऱ्यात उपचार सुरू असल्याचे सांगितले.परंतु पोलीस अधीक्षकांनी त्यांची विनंती अमान्य केली.

कृणाची तरी मर्जी राखण्यासाठी त्यांची बदली म्हसवड येथे केल्याची चर्चा सुरु आहे.त्यांचे आई-वडील वयोवृद्ध असून मोठा भाऊ व्यसनाधीन आहे. लहान भावाला एक वर्ष झाले पगार नाही.सर्व कुटुंब त्यांच्यावर चालत आहे.म्हसवड येथे बदली करूनही त्यांच्यावर अन्याय झाल्याचे व्हीडिओच्या माध्यमातून सांगत आत्महतेचा इशारा दिला.हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला.मात्र मंगळवारी दपारी पोलीस कर्मचारी माळी हे यवतेश्वर येथे बेशुद्ध अवस्थेत सापडले.त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

सही/ प्रखर गुप्ता कंपनी सचिव दिनांकः ०४.०८.२०२१

सर्वमंगल मर्कटाईल कं. लि

रोडलगत, वरळी, मुंबई-४०००१८,

टेलि. क्र. ०२२-२४९६४६५६,

फॅक्स क्र.: ०२२-२४९६३०५

सूचना याद्वारे सूचना देण्यात येते की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स

अँड डिस्क्लोजर्स रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४७ सहवाचता रेग्युलेशन २९(१)(ए) अन्वये

पनीच्या संचालक मंडळाची सभा दिनांक ३० जून, २०२१

जीस संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीचे अलेखापरिक्षि

वेत्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारात आणि मंज्

रण्यासाठी शुक्रवार, ऑगस्ट १३, २०२१ रोजी घेण्या

ो माहिती कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच <u>www.sarva</u> angalmercantile.com आणि स्टॉक एक्सचेंजच

केतस्थळ <u>www.bseindia.com</u> यावरही उपलब्

मंडळाच्या आदेशादा

सर्वमंगल मकंटाईल कं. लि. करित

श्रीनाथ इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड सीआयएन:एल६७१२०एमएच१९७९पीएलसी०२२०३९

नोंट. पत्ता : ८०१-८०२, दलामल टॉवर,

सूचना

नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१. वेबसाईट: www.shreenathinvestment.in ई-मेल आयडी : sicl2889@gmail.com फोन : ०२२-६६३८-१८००

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४७ (१) (ए) अनसार सचना याद्वारे देण्यात येते की. संचालक मंडळाची सभा ही ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता तिमाही आणि वित्तीय अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात आणि मंजर करण्यासाठी कंपनीच्या नोंदणीकत कार्यालयात शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१ रोजी दु. ०४.०० वा.

सदर सूचना कंपनीची वेबसाईट www.shreenathinvestment.in आणि तसेच स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट www.bseindia.com

घेण्यात येणार आहे.

यावर उपलब्ध आहे श्रीनाथ दन्तरेस्टमेंट कंपनी लिमिटेड करिता सही / विकास मापारा

दिनांक : ०४.०८.२०२१ व्यवस्थापकीय संचालक

जाहीर सूचना

आमचे अशील श्री **१. अखतर जमोल अब्बास अली खा**न

२. श्रीमती सदाफ अख्तर जमाल दोन्ही सज्ञान, भारतीय श्रामता सदाफ अख्तर जमाल दान्हा सज्ञान, मारताय, मुंबई ज्यांचा पत्ता डीएसके मधुकोष, बी ८०२, बच्चू गरॅंज जवळ, कुर्ला अंधेरी रोड, सफीद पूल, साकी नाकामुंबई ४०० ०७२ हे सदिनका क्रमांक १०१, क्षेत्र सुमारे ३२५ चौरस फूट (चटई क्षेत्र) पहिला मजला, सी विंग, बिल्डिंग क्रमांक डी -३, आझाद नगर, डी -३, सी विंग को ऑपरेटिव्ह हाऊसिंग

सोसायटी लिमिटेड, सॅटेलाईट गार्डन, फेज २, जनरल ए वे वैद्य मार्ग, गोरेगाव (पूर्व) मुंबई ४०० ०६३ जी सब प्लॉट डी, भूखंड सीटीएस क्रमांक ६४४ आणि ६२२ (पिटी)६२०_ ए - / १-ए-४-ए /२ / , मौजे मालाङ (पूर्व)तालुका बोरिवली, नोंदणी जिल्हा मुंबई उपनगर बृहन्मुंबई येथे उभारण्यात आली आहे त्या सदनिकेचे संयुक्त मालक आहेत. त्यापवींसदरीलसदिनका ही श्री अश्फाक अहमद यांच्या नावे होती जी त्यांनी अग्रीमेंट फॉर अल्टरनेट अकोमोडेशन दिनांकीत ४ मे २००६ अन्वये विकासक बीपीएम इंडस्ट्रीज लिमिटेड यांचेकडून घेतली होती. मूळ अग्रीमेंट फॉर अल्टरने अकोमोडेशन दिनांकीत ४ मे २००६ जे बीपीएम इंडस्ट्रीज लिमिटेड (विकासक – प्रथम पक्षकार) आणि १. शोभादेवी सदाशिव कदम २. संजय सदाशिव कदम ३. संगीत सदाशिव कदम उर्फ संगीता महेश पेंगुर्लेकर ४. धीरज सदाशिव कदम आणि ५ सीमा सदाशिव कदम (मालक - द्वितीय पक्षकार) आणि अश्फाक अहमद (ताबेदार - ततीय पक्षकार) यांच्य दरम्यान करण्यात आले होते आणि जे सब रजिस्ट्रार अश्युरंस बोरिवली - ११ यांच्याकडे नोंदणी क्रमांक बिडीआर - ११ / ०३३५/ २००६ दिनांकीत ०५/०५/२००६ प्रमाणे नोंदणीकत करण्यात आले होते. ते हरवले आहे / गहाळ झाले आहे. अशी कोणतीही व्यक्ती जिचा सदिनका क्रमांक १०१ आणि / किंवा गहाळ झालेले / हरवलेले अग्रीमेंट फॉर अल्टरनेट अकोमोडेशन दिनांकीत ४ मे २००६ यांमध्ये हक्क किंवा दावा असेल तर अशा व्यक्तीने त्या संदर्भातील माहिती निम्नस्वाक्षरीकार यांच्याकडे लेखी स्वरूपात आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ आवश्यक त्या कागदोपत्री पुराव्यांसह ही सूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांत सादर करणे आवश्यक आहे. कोणतीही व्यक्ती जिला किंवा

दिनांक : ५ ऑगस्ट २०२१ **ऍड. अनिल ए जकातदार** बी इ (केमिकल). एल एल बी, डीसीएल (ऍडव्होकेट – हायकोर्ट) चेंबर – युनिट क्रमांक १, साकिब बिल्डिंग, टर्नर रोड, वांदे (पश्चिम), मंबई ४०० ०५० दूरध्वनी क्रमांक : ०२२ २६४३५८०६ / ८०७ मोबाईल क्रमांक : ९८२०२२१५४३ / ९९३०६२१५४३

:ईमेल : aniljakatdargmail.com

गहाळ झालेले / हरवलेले मूळ अग्रीमेंट फॉर अल्टरनेट अकोमोडेशन दिनांकीत ४ में २००६ आढळले असेल त्या

व्यक्तीला आवाहन करण्यात येते की त्यांनी ते आमचे अशील

यांना, त्यांच्या वरील प्रमाणे नमूद केलेल्या पत्यावर सुपूर्द करावे किंवा निम्नस्वाक्षरीकार यांच्याशी संपर्क साधावा.

टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड.



वेबसाईट

नारायण जोशी

कंपनी सचिव

अटलांटा लिमिटेड करिता

आणि

सिक्यरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग

ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स)

रेग्युलेशन, २०१५ च्या २९ (१) (ए) सहवाचता ४७

(१)(ए) ला अनुसरून याद्वारे **सूचना** देण्यात येते की. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ही जून ३०.

२०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित

अलिम आणि एकत्रित वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह

विचारात आणि मंजूर करण्यासाठी शनिवार, ऑगस्ट

www.atlantalimited.in आणि स्टॉक एक्सचेंज

www.bseindia.com

सूचना कंपनीची

www.nseindia.com यावर उपलब्ध आहे.

१४, २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.

दिनांक : ०४.०८.२०२१

ठिकाण : मुंबई

आहे.

ठिकाणः मुंबई

दिनांक : ४ ऑगस्ट, २०२१

नोंदणीकत कार्यालय : डी-२६, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी सानपाडा,

पी.ओ. तुर्भे, नवी मुंबई-४०० ७०३ सीआयएन:एल६४२००एमएच१९९५पीएलसी०८६३५४ दू.: ९१ २२ ६६६१ ५१११ फॅक्स : ९१ २२ ६६६० ५५१७ ई-मेल : investor.relations@tatatel.co.in

वेबसाईट : www.tatateleservices.com सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन्स

२९ व ४७ ला अनुसरून याद्वारे सूचना देण्यांत येते की, इतर विषयांसोबत ३० जून, २०२१ रोजी

संपलेल्या तिमाहीसाठी वित्तीय निष्कर्ष विचारांत घेऊन आणि मंजूर करण्याकरिता टाटा

टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेडच्या संचालक मंडळाची बैठक ऑगस्ट १०, २०२१ रोजी होणार

ही माहिती कंपनीच्या वेबसाईट http://www.tatateleservices.com/t-aboutus-ttml- $\underline{investors.aspx}$ वर तसेच बीएसई लिमिटेडच्या $\underline{www.bseindia.com}$ आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <u>www.nseindia.com</u> ह्या वेबसाईटस वर देखील उपलब्ध

> टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेडसाठी वृषाली धामणस्कर



दू. (०२२)२४४६९८६०/२४४४३९६० ईमेलः bom16@mahabank.co.in, brmgr@mahabank.co.in मुख्य कार्यालयः लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे-४११ ००५

कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)[नियम -८(i)]

ज्याअर्थी. निम्नस्वाक्षरीकार, **बँक ऑफ महाराष्ट्रचे** प्राधिकत अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि सदर ॲक्टच्या कलम १३ (४) आणि १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या कलम १३ (२) च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०१.०४.२०२१ रोजीस एक मागणी सूचना जारी करून मे. कोहेतूर स्टोन ॲन्ड टाईल्स प्रा.लि., (कर्जदार) १. श्री. नईम सफी मकसूद हुसैन शेख(संचालक/हमीदार) २. सौ. झेबा परवीन नईम सफी शेख (संचालक/हमीदार) ३. श्री. मकसूद हसैन खादिम शेख(संचालक/हमीदार) ४. श्री. शोएब सफी शेख(संचालक/हमीदार) यांना सचनेतील नमूद रक्कम म्हणजेच रु. ६,२९,७२२.०० अधिक ०१.०४.२०२१ पासून त्यावरील लागू नसलेले व्याज त्यासह सांपार्श्विक दराने व्याज आणि अनुषंगिक खर्च, परिव्यय, उपार्जित/उपार्जित केलेले प्रभार ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

थकीत रकमेची परतफेड करण्यात वरील नमूद **कर्जदार** असमर्थ ठरल्याने, वरील नमूद कर्जदार, हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, बँक ऑफ महाराष्ट्राचे प्राधिकृत अधिकारांनी सदर ॲक्टच्या कलम १३(४) अन्वये निहित अधिकारा प्रमाणे त्यांना मिळालेल्या शक्तींचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा दिनांक ३१.०७.२०२१ रोजी घेतला आहे.

विशेषतः कर्जदार, हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ महाराष्ट्र च्या वरील नमूद रकमेच्या प्रभाराच्या अधीन राहील. तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उपकलम ८च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

. सौ. झेबा नईम शेखद्वारे मालकीचे ड्युपलेक्स फ्लॅट क्र.१४०२, १४वा व १५वा मजला, ए विंग, गार्डन कोर्ट इमारत, लॉट क्र.०२, सेक्टर ३५ई, खारघर, नवी मुंबई, जिल्हा रायगड-४१० २१० २. श्री. शेख नईम सफीद्वारे मालकीचे कॅस्पियाना इमारत, क्लस्टर क्र.४, लोधा कासा रिओ कॉम्पलेक्स

गाव उसरघर, निलजे, कटई व घेसार, कल्याण शिळ रोड, डोंबिवली (पू), जिल्हा.ठाणे-४२१ २०१ येथे स्थित फ्लॅट क्र. १०५, १ला मजला, डी विंग सह एक मोकळी कार पार्किंग.

३. सौ. झेबा नईम शेखद्वारे मालकीचे दकान क्र.३, तळ मजला, यश अशी ज्ञात इमारत, चर्चजवळ, प्लॉट क्र.१२९, सेक्टर ४४, जीईएस कारवे, नेरुळ, नवी मुंबई, जिल्हा ठाणे–४०० २०१. टिप: वरील तारण रु. २,५६,६८,१६२.७५ अधिक २०.०७.२०२१ पासून त्यावरील लागू नसलेले व्याज त्यासह सांपार्श्विक दराने व्याज आणि अनुषंगिक खर्च, परिव्यय, उपार्जित/उपार्जित केलेले प्रभाराकरिता मे. कोहेतूर स्टोन ॲन्ड टाईल्स प्रा.लि., (कर्जदार) १. श्री. नईम सफी मकसूद हुसैन

शेख(भागीदार/हमीदार) २. सौ. झेबा परवीन नईम सफी शेख (भागीदार/हमीदार) ३. श्री. मकसद हसैन खादिम शेख(भागीदार/हमीदार) ४. श्री. शोएब सफी शेख(भागीदार/हमीदार) ५ श्री. तनवीर सफी शेख (भागीदार/हमीदार) चे एनपीए लोनमधील गहाणसुद्धा अनु क्र. १, २, ३ यात नमूद आहे. आणि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ (२) च्या नियम ३ अन्वये २०.०७.२०२१ रोजी सूचना जारी केली आहे.

एनकेजीएसबी को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड

नोंद. कार्यालय: लक्ष्मी सदन, ३६१, व्ही. पी. रोड, गिरगाव, मुंबई - ४०० ००४ वसली विभाग : बिमल अपार्टमेंट, तळमजला, एच एफ सोसायटी रोड, जोगेश्वरी (पू.), मुंबई-४०० ०६०. द्.क.: २८३७ ६८१६, २८३४ ९६१६, फॅक्स : (०२२) २८२०३६०३, ई-मेल आयडी : recovery@nkgsb-bank.com

मागणी सूचना

(कलम १३ (२))

एनकेजीएसबी को- ऑप. बँक लि.चे प्राधिकृत अधिकारी म्हणून निम्नस्वाक्षरीकार यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ . सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) ॲक्ट, २००२ (सरफैसी) अन्वये आणि दि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत सूचनेमध्ये नमूद करण्यात आलेल्या रकमेचा भरणा करण्यासाठी कर्जदार/ हमीदारांना बोलाविण्याकरिता मागणी सूचना निर्गमित केली. सदर सूचना ही केर्जदारांना रजिस्टर पोस्टाद्वारे पाठविण्यात आली पण त्यांचे ठिकाण स्थलांतरीत मुळे संबंधित पक्षकारांना बजाविता येऊ शकली नाही आणि पुढे नवीन पत्ता बँकेला ज्ञात नाही. तरी, खालील नमूद केल्यानुसार कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना सदर सूचना प्रकाशनापासून ६० दिवसांत खालील नमूद एकूण रकमेचा भरणा करण्यासाठी सदर सूचनेद्वारे बोलविण्यात आले आहे, कसूर केल्यास प्राधिकृत अधिकारी हे खालील नमूद तारण मत्तांच्या विरुद्ध सरफैसी ॲक्ट, २००२ च्या

कर्जदार/हमीदार/	जंगम जंगमगहाण	एसएन जारी दिनांक	मागणी सूचनेतील
गहाणवटदाराचे नाव	वाहनाचा तपशिल	(१३(२) अन्वये)	नमूद थकीत रक्कम
१. श्री. बाला तुलशीरामजी	मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत मुंबई शहर्च्या बोरिवली पूर्व आणि जिल्हाचा नोंदणीकृत उपजिल्हा	२९.०६.२०२१	रु.
दिघोरे	मध्ये मुंबई उपनगर जिल्हाचा महसूल गाव- दिंडोशी मालाड पूर्व, तालूका-बोरिवली मध्ये स्थित		३४,८५,५९४.६७*
(कर्जदार आणि गहाणदार)	असलेले आणि वसलेले जमीन धारक सर्व्हे क्र. ३०/१(भाग), सिटी सर्व्हे क्र. १०७ (भाग) आणि		
२. श्री. मनिष शशिकांत	११० (भाग) च्या भागावर म्हाडा द्वारे बांधलेले शिवधाम संकुल, जन. ए. के. वैद्य मार्ग, फिल्म सिटी		
बिजवे	रोड, ओबेरॉय मॉल आणि दिंडोशी फायर स्टेशन समोर, मालाड पूर्व, मुंबई-४०००९७ येथे इमारत		
(हमीदार)	क्र. १७, विंग- ए, बी आणि सी मध्ये दिंडोशी ओंकार को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी		
३. श्री. धनंजय नोहर	लिमिटेड, जिचा दिनांक ०१.०२.१९९४ नोंदणीकृत क्र. बीओएम/डब्ल्यु.पी.एस./		
पंखराज	एच.एस.जी./(ओएच)/७६०७/१९९३-९४ नावे ज्ञात सोसायटीमध्ये इमारत क्र. १७ मध्ये विंग		
(हमीदार)	बी मध्ये बाराव्या मजल्यावर फ्लॅट परिसर धारक फ्लॅट क्र. १२०६, मोजमापित ३२.७९ चौ.मीटर्सचे		
४. श्री. शांताराम केसरा	सर्व ते भाग आणि विभाग. श्री. बाला तुलशीरामजी दिघोरे यांच्या मालकीचे		
धोले (हमीदार)			

* ३१.०५.२०२१ रोजीसची थकीत रक्कम. सह ३१.०५.२०२१ रोजीपासनचे त्यावरील पढील व्याज आणि प्रयोज्य प्रभार.

सदर सुचना ही कायद्याच्या कोणत्याही अन्य लागू तरतुदीन्वये योग्य. बरोबर आणि आवश्यक मानल्यानुसार अशी अन्य कार्यवाही किंवा कायदेशीर कार्यवाही सुरू करण्याच्या बँकेच्या हकाला बांधा येऊ न देता आहे.

स्थळ : मुंबई दिनांक: ०५.०८.२०२१

प्राधिकृत अधिकारी एनकेजीएसबी को- ऑप. बँक लि. (सरफैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत)



शॉप क्र. ९ ते १४, श्री गणेश समन्वय, प्लॉट क्र. १३, सेक्टर ११, खारघर, नवी मुंबई: ४१०२१०. दू. क्र. ०२२–२७७४५७३७

र्ड मेल : bom1276@mahabank.co.in. brmgr1276@mahabank.co.in मुख्य कार्यालय: लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे - ४११००५.

मागणी सूचना

मनाविरूद्ध बदली झाल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

(सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी ॲक्ट) चे कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स,२००२ च्या नियम ३(१) अंतर्गत)

बँक ऑफ महाराष्ट्रकडील खालील कर्जदारांच्या खात्यांचे एनपीए म्हणून वर्गीकरण करण्यात आले असून, बँकेने खालील नमूद तारखेला सरफैसी ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत सूचना जारी केली आहे. खालील नमूद कर्जदार/हमीदारांच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यावर सूचनेची बजावणी न झाल्यामुळे सर्व संबंधितांच्या माहितीसाठी ही जाही

खालील नमूद कर्जदार/हमीदार यांना संबंधित व्यक्तींद्वारे निष्पादित कर्ज /अन्य करार आणि दस्तावेजान्वये प्रदानाच्या तारखेपर्यंत संविदात्मक दराने पुढील व्याजासह एकत्रि तारखेरोजीस थकीत रक्कम सदर सचना प्रसिध्दी तारखेपासन ६० दिवसांत बँक ऑफ महाराष्ट्रला चकती करण्यासाठी बोलाविण्यात येत आहे. सदर करार आणि दस्तावेजांनसा कर्जदारांच्या दायित्त्वाकरिता त्यांच्या नावासमोर निर्देशित केलेल्या मत्ता बँक ऑफ महाराष्ट्रकडे प्रभारित आहेत. संबंधित कर्जदार/हमीदारांनी वरीलनुसार बँव ऑफ महाराष्ट्रला रक्कम चुकती करण्यास कसूर केल्यास कॅंक ऑफ महाराष्ट्र खर्च आणि परिणाम अशा संबंधित कर्जदार/ हमीदारांच्या सर्वस्वी जोखमीवर अधिनियमाच्य कलम १३(४) आणि प्रयोज्य नियमान्वये वरील तारण मत्तांच्या विरोधात कार्यवाही करण्यासाठी हक्कदार राहील.

अ	कर्जदाराचे नाव आणि पत्ता	हमीदाराचे नाव आणि पत्ता	मागणी सूचना	मिळकतीचे तपशील/	मागणी सूचना तारीख जारी			
क्र	.		तारीख	प्रभारी मत्ता	केल्यापासून थकीत रक्कम			
۶.	सौ. रेखा भिकाजी लोंधरे (कर्जदार)		०५.०४.२०२१	रो हाऊस प्लॉट क्र. ३१,	रू. ३,५९,२८३.२०/-			
	आणि श्री. भिकाजी सुखदेव लोंधरे	(हमीदार),		उप प्लॉट १९, टाईप	गृहकर्जाचे ०१.०४.२०२१			
	(सह-कर्जदार),	सी:१३/३:१३, सेक्टर १५,		एसएस-आय बी, सेक्टर	पासून न लावलेले व्याज			
	टाईप एसएस-आय बी, श्री. समर्थ सीएचएस	खारघर, नवी मुंबई -		१२, खारघर नवी मुंबई	आणि			
	लि., प्लॉट क्र. डी-३१, उप प्लॉट क्र. १९,	४१०२१०		- ४१०२१०.	रू. २,९७,०१८.००/-			
	सेक्टर १२, खारघर, नवी मुंबई- ४२१२०२	श्री. विठ्ठल गणपती दळवी,		मोजमापित २८	गृहकर्जाचे ०१.०४.२०२१			
		(हमीदार),		चौ.मीटर्सचे नोंदणीकृत	पासून न लावलेले व्याज			
		१ ला मजला, प्लॉट क्र. एफ-		गहाण				
		२२, सेक्टर-१२, खारघर, नवी						
		मुंबई - ४१०२१०.						
٦.	मे. श्रीनाथ एन्टरप्राईजेस (कर्जदार),	श्री. गणपत सदाशीव जारंदे	१५.०७.२०२१	१) स्टॉकचे जंगमगहाण	रू. ७,२१,९१७.००/ <i>-</i>			
	प्रोप्रा. श्री. जयेश गणपत जरांदे,	(गहाणदार आणि हमीदार),		आणि ऋणको	गृहकर्जाचे ०१.०६.२०२१			
	व्यवसाय पत्ताः शॉप क्र. ६, साईराज	फ्लॅट क्र. बी ३०२, साईराज		२) शॉप क्र. ६, साईराज	पासून न लावलेले व्याज			
	सीएचएस लि., प्लॉट क्र. ५१ए, सेक्टर ११,	सीएचएस लि., प्लॉट क्र.		सीएचएस लि., प्लॉट	आणि			
	खारघर, नवी मुंबई- ४१०२१०.	५१ए, सेक्टर- ११, खारघर,		क्र. ५१ए, सेक्टर ११,	रू. १,४५,८००.००/-			
	रहिवासीत पत्ता: फ्लॅट क्र. बी ३०२, साईराज	नवी मुंबई- ४१०२१०.		खारघर, नवी मुंबई -	गृहकर्जाचे ०१.०६.२०२१			
	सीएचएस लि., प्लॉट क्र. ५१ए, सेक्टर-११,			४१०२१०.	पासून न लावलेले व्याज			
	खारघर, नवी मुंबई - ४१०२१०.							
TITT!	माप्रैमी अधिनगमन्त्रा तातरींमाम मंत्रीधत कर्जटम /हमीरम गांचा तुँक ऑफ महामाञ्चरा लेखी महमतीष्ठिताय तिकी भारेपटा किंता अन्य मामानि कोणात्माही ताततीतिक							

वरील सदर तारण मत्ता हस्तांतर करण्यापासून प्रतिबंध करण्यात येत आहे. वरील तरतुर्दीचा भंग केल्यास संबंधित व्यक्ती सरफैसी कायद्यांतर्गत शिक्षेस आणि/किंवा दंडार पात्र राहतील

कर्जदारोंचे लक्ष तारण मत्ता विमोचित करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम ८ च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे. अधिक तपशिलासाठी परत आलेल्या सूचना निम्नस्वाक्षरीकारांकडून सूचना मिळवता येतील

मुख्य व्यवस्थापक व प्राधिकृत अधिकार बँक ऑफ महाराष्ट्र, नवी मुंबई झोन

'जे काहि आहे' तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहेत.

कर्जदार/हमीदाराचे नाव आणि पत्ताः

कर्जदारः मे. शालीमार क्रॅकर्स, प्रोप्रा. श्री. हरेष

बकसोमाल कंदनानी, राहणार: माखिजा कॉर्नर, नेहरु चौक,

हमीदार: i) श्री. जगदीश बकसोळमल कंदनानी, राहणार:

फ्लॅट क्र. ५०१, ५ वा मजला, कोपळेश्वर पॅलेस, कलानी

शर्मा, राहणार: बॅरेक क्र. ७१६, खोली/प्लॉट क्र. २६१,

मुकेश निवास, हॉस्टिपल एरिया, उल्हासनगर-३

आणि उपार्जित होणारे अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार

सीएचएसएल, २० वा रस्ता, खार (प.), मंबई- ४०००५२.

२८१-२८२, सुंदर ट्रान्सपोर्ट लेन, कोळसा बंदर, दारुखाना,

मे. सुर्या ट्रेडर्स चे प्रोप्रायटर, द्वारा त्यांचे कायदेशीर वारस.

हमीदारः मे. आर्चदीप इंटेरियर इन्फ्रा. प्रा. लि. (१) श्री.

कनियारखुझियिल लुका अब्राहम (संचालक/हमीदार)

(२) सौ. लिझि कनियरखुझियल अब्राहम (संचालक

हमीदार) (३) श्री. आर्ची अब्राहम (हमीदार) (४) सौ.

निरिक्षणाची तारीख आणि वेळ: ११.०८.२०२१ रोजी स. ११.०० ते दु. ३.००

भागीदार/हमीदारः i. श्री. बाबु शिवसुब्रमनियम, ii. सौ. (प्रत्यक्ष कब्जा)

निरिक्षणाची तारीख आणि वेळ: ०९.०८.२०२१ रोजी स. ११.०० ते दु. ३.००

कर्जदारः मे. व्ही.पी. इंजिनियरिंग, पत्ताः प्लॉट क्र. ९७७,

जोसेफ मुह्रर (भागीदार), पत्ताः फ्लॅट क्र. ७०१, सखु

भागीदार/हमीदारः श्री. थालोनिकारा लोनाप्पन पॉल

(भागीदार) आणि श्री. झेवियर जोसेफ मुहुर (भागीदार),

पत्ता : फ्लॅट क्र. ७०१, सखु सीएचएस, प्लॉट क्र. २२, सेक्टर

पासनचे १७.६५% दराने त्यावरील न लावलेले व्याज

सीएचएस, प्लॉट क्र. २२, सेक्टर ४४ए, नेरुळ, नवी मुंबई ४०० किब्जा)

थ्री. आर्ची अब्राहम) गृहकर्जातील कर्जदार

सौ. इस्थर अब्राहम) गृहकर्जातील कर्जदार

श्री. रविंद्र सुबय्या गंभीर (बँकेच्या माहिती नुसार)

हमीदारः श्री. रविंद्र सुबय्या गंभीर

इस्थर अब्राहम (हमीदार)

वन्निला शिवसुब्रमनियम

खर्च किंवा इतर अनुषंगिक प्रभार.

४४ए, नेरुळ, नवी मुंबई ४०० ७०६.

कौर कोहली

किंवा इतर अनुषंगिक खर्च

इतर अनुषंगिक खर्च

हमीदार: १) श्री. ग्रमीत सिंग कोहली, २) श्रीम. तेजिंदर कब्जा)

निरिक्षणाची तारीख आणि वेळ: १२.०८.२०२१ रोजी स. ११.०० ते दु. ३.००

निरिक्षणाची तारीख आणि वेळ: १३.०८.२०२१ रोजी स. ११.०० ते द्. ३.००

सीएचएसएल, लोखंडवाला टाऊनशीप, आकुर्ली रोड, (पश्चिम), मुंबई-४०००६७

निरिक्षणाची तारीख आणि वेळ: १०.०८.२०२१ रोजी स. ११.०० ते द. ३.०० (आगाऊ वेळ ठरवुन)

क्षेत्रीय कार्यालय: मुंबई झोनल कार्यालय जनमंगल

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या **बँक ऑफ महाराष्ट्र** कडे

हाण/प्रभारित आहेत, ज्यांचा प्रत्यक्ष कब्जा हा बँक ऑफ महाराष्ट्र च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, त्या **''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे**'

(एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतुदीन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

महाल जवळ, उल्हासनगर-२. **ii) श्री. राजेश बन्सिलाल श्रेत्र मोजमापि**त प्रत्येकी ५२० चौ. फू. (बिल्टअप),

कर्जदारः मे. एएसके ग्रुप (ईडिया), प्रोप्रा.: अमन पुनीत सिंग कोहली राहणारः फ्लॅट क्र. ७०१, ७ वा मजला, ''ली इाऊसिंग सोसायटी लिमिटेड, सीटीएस क्र.

ऑर्चिंड'', रोड क्र. १५, खार जिमखाना ग्राऊंड समोर, खार (प.), जी/३०/१२, गाव वांद्रे जी, तालुका अंधेरी, ३/६,

मुंबई. येथे सुध्दाः बंगला क्र. ६बी, अमन व्हीला, आनंद विहार दत्तात्रय रोड, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई-४०००५४.

हमीदार: i श्री. जयशंकर आर. मिश्रा. ii श्री. ग्यानशंकर ४००६१४ चे सर्व भाग आणि विभाग. मोजमापित

मजला, बिल्डिंग क्र. ४/सी, विस्परिंग पाम बिल्डिंग क्र. ४ एस.व्ही. रोड लगत, पोयसर बस डेपोजवळ, कांदिवली

कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१. कै. सुबय्या ई गंभीर, क्षेत्र मोजमापित ३६८ चौ. फू. चटई (प्रत्यक्ष कब्जा)

कर्जदारः i) मे. आर्चदीप इंटेरियर इन्फ्रा. लि., ii) श्री. फ्लॅट क्र. ६०१ आणि ६०२, ६ वा मजला, ग्रीन एकर्स

आर्ची अब्राहम, पत्ता: सी-९३, बिल्डिंग क्र. ५, मित्तल सी.एच.एस. लि., बिल्डिंग क्र. १/ए, प्लॉट क्र. ३२५,

इंडस्ट्रियल इस्टेट, अंधेरी कुर्ला रोड, मरोळ नाका, अंधेरी पूर्व, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, गाव ओशिवरा, अंधेरी

आर. मिश्रा, iii श्री. शेखर ए. जाधव, iv श्री. अमित २४०५ चौ. फू. (बिल्ट अप) (प्रत्यक्ष कब्जा)

निरिक्षणाची तारीख आणि वेळ: १०.०८.२०२१ रोजी स. ११.०० ते दु. ३.०० (आगाऊ वेळ ठरवुन)

२ रा मजला, ४५/४७, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ००१ टेलिफोन: ०२२-२२६७५८९९. **मुख्यालयः** लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे- ४११ ००५

म्थावर मिलकतीचे संक्षिप्त वर्णन (कब्जाचा

प्रकार)

सीटीएस क्र २९४०४ आणि २९४०५. बॅरेक क्र. २००२.

शीट क्र ७६, वॉड क्र. ५६, उल्हासनगर ५, तालुका

उल्हासनगर, जिल्हा ठाणे धारक जिमनीवर बांधलेल्या

गजानन मार्केट अशा जात इमारतीमधील दकान क्र. १

एकूण २०८० चौ. फू. बिल्टअप (प्रत्यक्ष कब्जा)

क्षेत्र मोजमापित ४५० चौ.फू. चटई क्षेत्र (प्रत्यक्ष

व्हिला, प्लॉट क्र. २७, सेक्टर क्र. २६, पारसिक हिल,

महापौर बंगल्याजवळ, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई

थकवाकी रक्कमः रु. १,९४,६७,४०६/- अधिक १४/०७/२०१५ पासुनचे १३.२५% दराने त्यावरील न लावलेले व्याज आणि २% दंडव्याज, उपार्जित

थकबाकी रक्कम: रु. २,९०,३५,९४८/- अधिक ०१.०३.२०१६ पासूनचे व्याज , वजा काही असल्यास वसुली अधिक सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्च

थकवाकी रक्कमः रु. १,४८,३६,१७३/- अधिक १५.०५.२०१४ पासूनचे व्याज वजा काही असल्यास वसुली अधिक सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्च किंवा

थकबाकी रक्कमः रु. ३,५२,२७,१७५/ - अधिक २१.०१.२०१७ पासूनचे त्यावरील उपार्जित/उपार्जित होणारे पुढील व्याज, अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार

(पश्चिम), मुंबई-४०००५३. क्षेत्र मोजमापित १८७५

४०००८० **क्षेत्र मोजमापित** ६३० चौ. फू. बिल्ट अप

२,०६,३७९/- रोजीस ०१.०७.२०२१ (प्रत्यक्ष

फ्लॅट क्र. ४०५, ४ था मजला, सी विंग, ईडन इस्टेट 🛭 रु. ७०,५५,०००/-

सीएचएस लि., प्लॉट क्र. ४५, सेक्टर १०, कामोठे, नवी हि. ७,०५,५००/-

चौ. फू. बिल्ट अप **(प्रत्यक्ष कब्जा)**

थकबाकी रक्कमः मे. आर्चदीप इंटेरियर इन्फ्रा. प्रा. लि., २४/०६/२०१६ रोजीस रु. ५,५९,५२,०३९/– अधिक २५.०६.२०२० पासूनचे त्यावरील

प्रयोज्य व्याज + सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्च किंवा इतर अनुषंगिक प्रभार, श्री. आर्ची अब्राहम, १४/०६/२०१६ रोजीस रु. १,४७,८८,३२१/- अधिक २५.०६.२०२० पासूनचे त्यावरील प्रयोज्य व्याज अधिक सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्च किंवा इतर अनुषंगिक प्रभार

थकबाकी रक्कमः रु. १,६५,३२,४८९.४५ अधिक **१५.११.२०१८** पासूनचे न लावलेले व्याज वजा काही असल्यास वसुली अधिक सर्व परिव्यय, प्रभार आणि

थकबाकी रक्कमः रु. ४,९२,२२,७७४.०१ (रु. चार कोटी ब्याण्णव लाख बावीस हजार सातशे चौऱ्याहत्तर आणि पैसे एक मात्र) अधिक **०१.०४.२०१४**

सहभागी होण्याचे विनंतीपत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ १७.०८.२०२१ पर्यंत द्. ३.०० पूर्वी

सहभागी होण्याचे विनंतीपत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ १७.०८.२०२१ पर्यंत दु. ३.०० पूर्वी

बीटीटीसी एमआयडीसी रबाळे इंड. इस्टेट, रबाळे, ठाणे बेला- | मेरी कॉन्व्हेंट समोर, नाहूर रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई-

केड्पाडा, कळंबोली, नवी मुंबई- ४१० २१८. श्री. मुंबई ता. पनवेल, जिल्हा रायगड मोजमापित बिल्टअप थालोनिकारा लोनाप्पन पॉल (भागीदार) आणि श्री. झेवियर क्षेत्र ८२६ चौ. फू. सोसायटी मेंटेनन्स चार्जेस : रु.

कर्जदारः मे. श्री लक्ष्मी एंटरप्रायझेस, पत्ताः डब्ल्यू ३६० प्लॅट क्र. ६, १ ला मजला, शिव कृपा सीएचएसएल, सेंट ह. १,१७,१८,०००/-

सहभागी होण्याचे विनंतीपत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ १७.०८.२०२१ पर्यंत दु. ३.०० पूर्वी

सहभागी होण्याचे विनंतीपत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ १७.०८.२०२१ पर्यंत दु. ३.०० पूर्वी

सहभागी होण्याचे विनंतीपत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ १७.०८.२०२१ पर्यंत **द. ३.००** पूर्वी

सहभागी होण्याचे विनंतीपत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ १७.०८.२०२१ पर्यंत दु. ३.०० पूर्वी

कर्जदारः मे. सूर्या ट्रेडर्स, पत्ताः फ्लॅट क्र. १२०२, १२ वा | यूनिट क्र. एस-२०२, २ रा मजला, रघुलीला मॉल, | रु. ६७,९५,५४०/-

कर्जदारः श्री. कुलदीप इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., पत्ताः रो हाऊस क्र. ४, गणेश व्हिला, प्लॉट क्र. ४, गणेश रु. ९९,२०,६२५/-

२, ३ आणि ४, तळ, मेझ्झनिम आणि पहिला मजला,



राखीव किंमत

इसारा अनामत रक्कम

बोली वाढविणे

ई-लिलावाची तारीख आणि वेळ

तारीख: २०.०८.२०२१. वेळ: द

१२.३० ते दु. १.३० प्रत्येकी

मिनिटांच्या ॲमर्याद विस्तारासह

ह. ९,९३,६००/-

तारीख: २०.०८.२०२१, वेळ: दु.

१.०० ते दु. ३.०० प्रत्येकी प

तारीख: २०.०८.२०२१, वेळ: दु.

१२.३० ते दु. १.३० प्रत्येकी

मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह

तारीख: २०.०८.२०२१, वेळ: द.

१२.३० ते दु. १.३० प्रत्येकी प

तारीख: २०.०८.२०२१, वेळ: द.

१२.३० ते दु. १.३० प्रत्येकी

मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह

तारीख: २०.०८.२०२१, वेळ: द.

१२.३० ते दु. १.३० प्रत्येकी े

तारीख: २०.०८.२०२१, वेळ: द.

मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह

मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह

मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह

रु. ६,७९,६००/-

रु. ५०,०००/-

रु. ५०,०००/-

मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह

रु. ५०,०००/-

निरिक्षणाची तारीख आणि वेळ: ०९.०८.२०२१ रोजी **स. ११.०० ते द. ३.००**, मिळकतीच्या पुढील तपशिलाकरिता संपर्क : **श्री. ओमकार शिंदे,** ब्रांच मॅनेजर, मोबा क्र. ९७७३३९७४४८ व **श्री. राजेंद्र बोरसे** डेप्युटी झोनल मॅनेजर, मोबा क्र. ९७३००००५२२ रुपा राज वालेकर (हमीदार) पत्ता : फ्लॅट क्र. १०१. कल्याण हायवे पोस्ट नेरळ, ता. कर्जत, जिल्हा. रायगड, महाराष्ट्र **येथे स्थित** : फ्लॅट क्र. ०३, १ ला मजला, संगित

केलेला खर्च

समोर, माटुंगा पश्चिम, मुंबई - ४०००१६

मार्ग, अजय शॉपिंग सेंटर समोर, माटुंगा पश्चिम, मुंबई

सही / -

फ्लॅट क. १०१. तळमजला. मोरेश्वर अपार्टमेंट, साई हि, १२,६५,०००/ कर्जदार : श्री. राजु रघुनाथ वालेकर (कर्जदार) आणि सौ. | सन्मान लॉज समोर, कर्जत कल्याण हायवे पोस्ट नेरळ, हि. १,२६,५००/-तळमजला, मोरेश्वर अपार्टमेंट, साई सन्मान लॉज समोर, कर्जत चौ. फू. (प्रत्यक्ष कब्जा) अपार्टमेंट, शुभम ग्रुप जवळ, नेरळ, कर्जत कल्याण रोड, कर्जत

१ आणि २ दामोदर बिल्डिंग, टी एच के मार्ग, अजय शॉपिंग बा अंतिम प्लॉट क्र. २१४ ए नोंदणी जिल्हा आणि

सेंटर समोर. मारंगा पश्चिम. मंबर्ड = ४०००१६. **श्री. भालचंट** | उपजिल्हा मंबर्ड, मंबर्ड = ४०००१६ **मोजमापित** ४८० श्रीराम खातु, पत्ता : १ आणि २ दामोदर बिल्डिंग, टी एच के | चौ. फु. बिल्टअप क्षेत्र. (प्रत्यक्ष कब्जा)

गोबा क्र. ८६९८९१५६५९ व **श्री. राजेंद्र बोरसे** डेप्युटी झोनल मॅनेजर, मोबा क्र. ९७३०००५२२

सहभागी होण्याचे विनंतीपत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ १८.०८.२०२१ पर्यंत द्. ३.०० पूर्वी

ता. कर्जत, जिल्हा. रायगड, महाराष्ट्र. मोजमापित ४०२

स. ११.०० ते दु. १.०० प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह

थकबाकी रक्कम: रु. १४,१९,०७४/- (रु. चौदा लाख एकोणीस हजार चौऱ्याहत्तर मात्र) अधिक **१६.०८.२०१९** पासूनचे न लावलेले व्याज आणि वसुलीसाठी

सहभागी होण्याचे विनंतीपत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ १७.०८.२०२१ पर्यंत दु. ३.०० पूर्वी निरिक्षणाची तारीख आणि वेळ: ०९.०८.२०२१ रोजी **स. ११.०० ते द. ३.००**, मिळकतीच्या पुढील तपशिलाकरिता संपर्क : **श्री. दिग्विजय सिंह**, ब्रांच मॅनेजर,

कर्जदार : १) मे. खातू रेंट ॲण्ड कार प्रा. लि., पत्ता : १ | फ्लॅट क्र. ८, दुसरा मजला, लक्ष्मीकांत को-ऑपरेटिव्ह | रु. १,१०,००,०००/-आणि २ दामोदर बिल्डिंग, टी एच के मार्ग, अजय शॉपिंग सेंटर | हाऊसिंग सोसायटी लि., मध्ये टी. एच. कटारिया 🕫 ११,००,०००/-मार्गासमोर, माहीम, मुंबई - ४०००१६. माहीम संचालक/हमीदार : सौ. भाग्यश्री भालंचद्र खातू, पत्ता : विभागातील टॉप ततत कॅंडेस्ट्रल सर्व्हें क्रमांक २/६३५

तारीख: २०.०८.२०२१. बेळ: मिनिटांच्या आपोआप विस्तारासह

थकबाकी रक्कम: रु. १,०१,००,४८१/- (रु. एक कोटी एक लाख चारशे एक्याऐंशी मात्र) अधिक २८.०७.२०१६ पासूनचे न लावलेले व्याज आणि

वसलीसाठी केलेला खर्च सहभागी होण्याचे विनंतीपत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ १८.०८.२०२१ पर्यंत दु. ३.०० पूर्वी निरिक्षणाची तारीख आणि वेळ: १३.०८.२०२१ रोजी स. ११.०० ते सायं. ५.००, मिळकतीच्या पुढील तपशिलाकरिता संपर्क : सौ. मिनाक्षी गवासणे,, ब्रांच

कर्जदार : १) मे. श्री. डिस्ट्रिब्युटर्स, पत्ता : १२, एम. डी. पलॅट क्र. सी-३११, सी विंग, जैन अपार्टमेंट, जैन दर्शन हि. १५,६०,०००/-बिल्डिंग, १ ला मजला, डॉ. एम. सी. जावळे मार्ग, कबुतर को.ऑप. हाऊ. सोसा. लि., ६० फीट रोड, भाईंदर ह. १,५६,०००/-पश्चिम, जिल्हा. ठाणे - ४०१ १०१ (बिल्टअप क्षेत्र : हि. ५०,०००/-खान्याजवळ, दादर (पश्चिम), मुंबई - ४०००२८

प्रोप्रायटर : श्री. प्रेमल व्ही. मेहता (प्रोप्रायटर), पत्ता : मार्ग, कबतर खान्याजवळ, दादर (पश्चिम), मंबई - ४०००२८ हमीदार : सौ. लक्षा प्रेमल मेहता. पत्ता : १२. एम. डी. ्र बिल्डिंग, १ ला मजला, डॉ. एम. सी. जावळे मार्ग, कबुतर खान्याजवळ, दादर (पश्चिम), मुंबई - ४०००२८

१२, एम. डी. बिल्डिंग, १ ला मजला, डॉ. एम. सी. जावळे (प्रत्यक्ष कब्जा)

२४० चौ. फू. आणि चटई क्षेत्र : २०३ चौ. फू.)

तारीख: २०.०८.२०२१, वेळ: द. ११.३० ते द. १२.३० शेवटच्या . . मिनिटांत बोली केली गेल्यास ५ मिनिटांच्या आपोआप विस्तारासह

तारीख: २०.०८.२०२१, वेळ:

दु. ११.३० ते दु. १२.३० शेवटच्या

दु. ११.३० ते दु. १२.३० शेवटच्या

रु. १,००,०००/-

थकबाकी रक्कमः रु. ९८,९४,२६५.३१ अधिक २९.०५.२०१५ पासूनचे न लावलेले व्याज सहभागी होण्याचे विनंतीपत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ १८.०८.२०२१ पर्यंत **सायं.** ५.०० पूर्वी

निरिक्षणाची तारीख आणि वेळ: १३.०८.२०२१ रोजी स. ११.०० ते सायं. ५.००, मिळकतीच्या पुढील तपशिलाकरिता **पारस बेहल**, ब्रांच मॅनेजर, गिरगाव ब्रांच मोबा क्र. ९६५४९२९७९७, लॅण्डलाईन क्र. ०२२-२३८६७०९५ कर्जदार : सौ. नृतन कल्पेश शाह आणि श्री. कल्पेश पी पलॅट क्र. ६०३, सी विंग, कावेरी बिल्डिंग, कैलाश नगर र. १८,००,०००/-**शाह, पत्ता** : ६/४०५, सर्वोदय गार्डन सीएचएस, भानुसागर

निरिक्षणाची तारीख आणि वेळ: ११.०८.२०२१ रोजी स. ११.०० ते सायं. ४.००

थकबाकी रक्कमः रु. २७०००००/- अधिक पासूनचे न लावलेले व्याज

निरिक्षणाची तारीख आणि वेळ: १३.०८.२०२१ रोजी स. ११.०० ते सायं. ५.००

चाळ. शिव मंदिराच्या मागे.

दिनांक : ०४.०८.२०२१

ठिकाण : मुंबई

कॅन्सर हॉस्पिटलच्या पुढे, वाळीवली रोड, बदलापूर ҕ १,८०,०००/-(प), जिल्हा. ठाणे - ४२१५०३

, मिनिटांत बोली केली गेल्यास ५ थकबाकी रक्कमः रु. ११,९९,९३१/- अधिक ३०.०३.२०१६ पासूनचे न लावलेले व्याज इतर खर्च, परिव्यय, प्रभार वजा त्यानंतरची वसुली सहभागी होण्याचे विनंतीपत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ १८.०८.२०२१ पर्यंत **सायं.** ५.०० पूर्वी

निरिक्षणाची तारीख आणि वेळ: ११.०८.२०२१ रोजी स. ११.०० ते सायं. ४.०० **कर्जदार : मे. सुनिता फॅब्रिक्स पत्ता** : १) शॉप क्र. ९७३, २ पलॅट क्र. ५०१, पाचवा मजला, मन्नत व्हिला, ब्लॉक हि. ३२,०६,४००/-रा मजला, राजा मेडिकल स्टोर समोर, स्टेशन रोड, उल्हासनगर 🏿 क्र. सी-९२९, कालीमाता मंदिराजवळ, कुर्ला कॅम्प रोड 🔻 रू. ३,२०,६४०/-· ३, २) गाळा क्र. ३, जेबी इंडस्ट्रियल कंपाऊंड, बजरंगी बर्फ | समोर, रविंद्र नगर, कुर्ला कॅम्प, उल्हासनगर, जिल्हा ः फॅक्टरी खेमनी समोर, उल्हासनगर - २ **येथे स्थित** : **सौ**. | ठाणे - ४२१००५ सुनिता राजेश इदनानी, पत्ता : रो हाऊस क्र. ८, परांजपे (प्रत्यक्ष कब्जा)

मिनिटांत बोली केली गेल्यास ५ मिनिटांच्या आपोआप विस्तारासह **थकवाकी रक्कमः** रु. ३८,७२,६९३/- अधिक ३०.०**९.२०१६** पासूनचे न लावलेले व्याज इतर खर्च, परिव्यय, प्रभार वजा त्यानंतरची वसुली सहभागी होण्याचे विनंतीपत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पूरावा इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ १८.०८.२०२१ पर्यंत सायं. ५.०० पूर्वी

कर्जदार ः श्री. सुनिल किसन कांबळे, पत्ताः खोली क्र. | फ्लॅट क्र. ०१ आणि शॉप क्र. ०१, तळमजला, आदिराज | रु. ४८,२०,०००/-२००२, इमारत क्र. १०, हावरे सिटी, ठाणे, महाराष्ट्र. सौ. | गार्डन, इमारत क्र. २, आदिराज लक्ष्मी एन्क्लेव्ह च्या ᠷ ४,८२,०००/-अर्चना सुनिल कांबळे, पत्ता : खोली क्र. २००२, इमारत क्र. | मागे, नालासोपारा (प), गाव निळेमोरे, ता. वसई, १०, हावरे सिटी, ठाणे, महाराष्ट्र आणि वर्तकनगर नाका, जिल्हा : पालघर, महाराष्ट्र शॉपकिपर सोसायटी जवळ, पोखरण रोड क्र. १, ठाणे (प). (प्रत्यक्ष कब्जा)

तारीख: २०.०८.२०२१, वेळ: द. ११.३० ते द. १२.३० शेवटच्या . मिनिटांत बोली केली गेल्यास ५ मिनिटांच्या आपोआप विस्तारासह

थकबाकी रक्कमः रु. ५१,७४,६७२/- अधिक १३.१०.२०१८ पासूनचे न लावलेले व्याज इतर खर्च, परिव्यय, प्रभार वजा त्यानंतरची वसुली सहभागी होण्याचे विनंतीपत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ १८.०८.२०२१ पर्यंत **सायं.** ५.०० पूर्वी

निरिक्षणाची तारीख आणि वेळ: ११.०८.२०२१ रोजी स. ११.०० ते सायं. ४.०० १४ कर्जदार : श्री. निखील रविंद्र मालकर आणि सौ. दिपाली फ्लॅट क्र. ३१५, ३ रा मजला, आचोळ अशोक नगर ह. २२,२०,०००/-सीएचएसएल, प्लॉट क्र. ८, अशोक नगर, आचोळे ह. २,२५,०००/-गालासोपारा (पूर्व), पालघर ४०१ २०९. सीमाबद्ध : **पूर्व**

पलॅट क्र. ३१४, <mark>पश्चिम</mark>ः फ्लॅट क्र. ३१६, <mark>उत्तर</mark>ः रोड आणि आडेश्वर अपार्टमेंट, **दक्षिण** : शोभा पॅलेस (प्रत्यक्ष कब्जा)

द. ११.३० ते द. १२.३० शेवटच्या मिनिटांत बोली केली गेल्यास ५ मिनिटांच्या आपोआप विस्तारासह सहभागी होण्याचे विनंतीपत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा इ. सादर करण्याची तारीख आणि वेळ १८.०८.२०२१ पर्यंत **सायं.** ५.०० पूर्वी

ह. ५०,०००/-

तारीख: २०.०८.२०२१. वेळ:

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीसाठी कृपया बँकेच्या वेबसाईट मध्ये पुरविण्यात आलेल्या 'https://www.bankofmaharashtra.in/propsale.asp' आणि ई-बिक्रय पोर्टल (www.ibapi.in) पाहावी. सही/-

प्राधिकृत अधिकारी आणि डेप्युटी जनरल मॅनेजर (एमसीझेंड) बँक ऑफ महाराष्ट

दिनांक: ३१.०७.२०२१ ठिकाण: रायगड/ठाणे

बँक ऑफ महाराष्ट्र

सही / -प्राधिकृत अधिकारी आणि एजीएम

चार कि.मी.अंतरावर असलेल्या कार्वे,ता.कराड या गावातील महादेव मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी जुने बांधकाम उतरवताना कमानीचा भाग ज्या ठिकाणी कोसळला त्याच ठिकाणी एक प्राचीन भुयार आढळून आले आहे.विशेष म्हणजे उजेडात आलेल्या या भ्याराच्या आत आणखी दोन वेगवेगळे मार्ग असल्याचे सोमवारी निदर्शनास आल्याने या ठिकाणी नेमके काय असावे हे अधिक उत्खननानंतर व तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरच स्पष्ट होणार

कार्वे गावात महादेवाचे प्राचीन मंदिर आहे.या